



by P. N. Gadgil & Sons

12th July, 2024

To,
The Corporate Relationship Department,
BSE Limited
1st Floor, PJ Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001

Ref: BSE Scrip Code – 543709 Ref: Symbol – GARGI

Sub: Submission of the Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and all other applicable regulations, if any, we enclose the copies of the following newspaper advertisements titled 'Notice of Extra Ordinary General Meeting' published on 11th July 2024:

Particulars	Newspaper	Language	Editions
Notice of Extra Ordinary General Meeting	Financial Express	English	All
	Loksatta	Marathi	All

Kindly take this on your records please.

Thanking you,

Yours sincerely,

For **PNGS Gargi Fashion Jewellery Limited**

Neha Boid

Company Secretary & Compliance Officer
ICSI M. No. A54111

PNGS GARGI FASHION JEWELLERY LIMITED (w.e.f. 02/11/2022)

CIN: - L36100PN2009PLC133691 (Formerly known as PNGS Gargi Fashion Jewellery Private Limited (from 21/09/2022 to 01/11/2022),
P. N. Gadgil & Sons Gargi Costume Jewellery Private Limited (from 22/09/2021 to 20/09/2022))

Registered Office : Plot No.8A ,Sr No.37/1 and 37/2, Opposite Maruti Service Centre, Sinhgad Road, Wadgaon Khurd, Pune , Maharashtra, 411041

www.gargibypng.com www.gargi.shop Email-Id: info@gargibypng.com

India +91 020 2991 1980 / 81 / 82 Fax 020 2991 1982

IN THE NEWS

China opens investigation into EU trade barriers

BLOOMBERG July 10

CHINA IS INVESTIGATING whether the European Union's spate of actions against the world's No 2 economy constitute an illegal barrier to free trade, as the two blocs edge step closer to a trade war.

The Ministry of Commerce said the Chinese probe would span a range of sectors, including rail, solar and wind power, and security equipment in a Wednesday statement. Those are areas the EU has targeted in recent months with an array of new tools, which it says are designed to defend itself against Beijing's unfair practices.

If Beijing determines an EU measure to be illegal, Chinese officials could conduct bilateral talks, start a multilateral dispute settlement and take "other appropriate measures," according to the rules of the probe. In a separate document, the ministry said steps could include a recommendation to introduce "retaliatory measures."



RETIALIATORY PROBE

■ The Ministry of Commerce said the Chinese probe would span a range of sectors, including rail, solar and wind power, and security equipment

■ If Beijing determines an EU measure to be illegal, it could conduct bilateral talks, start a multilateral dispute settlement and take appropriate measures

European Commission didn't immediately reply to a request for comment.

Beijing's relationship with the EU has hit fresh lows in recent months, as the bloc brings its China policy closer to that of the US. American and European leaders have slammed Beijing for flooding their markets with a surge in cheap exports, and raised the alarm about strengthening economic security as tensions flare.

At the center of those strains with the EU are China's electric car exports, which Europe is worried threaten jobs in its own autos sector. The bloc last week set provisional tariffs as high as 37.6% against some car exports from China, after US President Joe Biden announced a new 100% tariff on such Chinese products.

Microsoft, Apple drop OpenAI board plans

DINA BASS & LEAH NYLEN July 10

MICROSOFT AND APPLE dropped plans to take board roles at OpenAI in a surprise decision that underscores growing regulatory scrutiny of Big Tech's influence over artificial intelligence.

Microsoft, which invested \$13 billion in the ChatGPT creator, will withdraw from its observer role on the board, the company said in a letter to OpenAI on Tuesday, which was seen by Bloomberg News. Apple was due to take up a similar role, but an OpenAI spokesperson said the startup won't have board observers after Microsoft's departure.

Regulators in the US and Europe had expressed concerns about Microsoft's sway over OpenAI, applying pres-



BIG TECH SCRUTINY

■ Regulators in Europe and the US expressed concern about Microsoft's sway over OpenAI

■ Microsoft is facing broader scrutiny over alleged AI dominance

sure into its Windows and Copilot AI platforms and, like other big US tech companies, is banking on the new technology to help drive growth.

Still, the board resignation is unlikely to resolve the US Federal Trade Commission's concerns about Microsoft's partnership with OpenAI, a source familiar with the agency's thinking said. Other regulators will likely feel similarly because the change doesn't alter Microsoft's close ties to the startup, analysts at Bloomberg Intelligence said in a note on Wednesday.

"Microsoft 'giving up' its OpenAI board seat is just another gambit on the chessboard," said Foxglove director Cori Crider, whose law firm is pushing for more antitrust scrutiny of the relationship. **BLOOMBERG**

PWC BEGINS MASS LAYOFFS IN CHINA

PRICEWATERHOUSE COOPERS is cutting staff across its China operations, according to people familiar with the matter, after an exodus of corporate clients diminished the accounting firm's revenue prospects in the country.

CNN TO CUT 100 JOBS IN MAJOR OVERHAUL

NEWS OUTLET CNN will cut about 100 jobs as part of a plan to consolidate news operations and bolster its digital business, according to an internal memo seen by Reuters. CNN will merge its news-gathering and digital news teams, invest in video operations and launch pay-per-view news products, CNN Worldwide CEO Mark Thompson told staff in the memo.

HONEYWELL TO BUY LNG UNIT OF AIR PRODUCTS

HONEYWELL SAID ON Wednesday it would buy Air Products' liquefied natural-gas process technology and equipment business for \$1.81 bn in cash, marking the industrial giant's fourth acquisition this year.

GERMANY TO CUT CHINESE TECH IN 5G NETWORK

THE GERMAN GOVERNMENT and mobile phone carriers have agreed in principle on steps to phase components by Chinese technology companies out of the nation's 5G wireless network over the next five years, sources told Reuters.



US President Joe Biden, NATO Secretary General Jens Stoltenberg, Finland's President Alexander Stubb, Swedish Prime Minister Ulf Kristersson, Turkish President Tayyip Erdogan and Estonian Prime Minister Kaja Kallas attend a NATO summit to mark 75th anniversary of the alliance, in Washington on Wednesday. **REUTERS**

Biden, NATO poised to unveil new Ukraine aid

REUTERS Washington, July 10

US PRESIDENT JOE BIDEN and leaders of other NATO member states are poised to unveil new aid for war-ravaged Ukraine at a summit in Washington on Wednesday, after the US leader vowed to defend Kyiv against Russia's invasion.

Biden, 81, who has faced questions about his fitness for office after fumbling a June 27

debate, hopes the international event, surrounded by allied leaders he has spent his three years in office cultivating, will help him stage a comeback of sorts ahead of his November 5 reelection bid.

NATO Secretary General Jens Stoltenberg told reporters on Wednesday that NATO allies were expected to agree a "substantial" package for Ukraine and would expand other partnerships particularly in the

Asia-Pacific region.

Stoltenberg said the package would involve a new NATO command for Ukraine to provide security assistance and training, and a long-term pledge to continue and sustain support for Kyiv. He said there would be new announcements of immediate military support, including air defense and moves to ensure full interoperability between Ukrainian forces and NATO forces.

Samsung workers to go on strike indefinitely

JIN YU YOUNG/JOHN LIU July 10

UNIONISED WORKERS AT Samsung Electronics said on Wednesday they would go on an indefinite strike in South Korea, an escalation of a rare labour dispute that could disrupt the technology giant's world-leading chip business. An estimated 6,500 workers walked off the job on Monday for a planned three-day strike over pay and working conditions. The Nationwide Samsung Electronics Union decided to extend the strike after "hearing no word" from the company, according to Lee Hyun Kuk, the vice president of the union, which represents more than 31,000 workers, or a quarter of the workforce at Samsung Electronics. **NYT**

Samsung bets on AI in foldable phones, health tracking in ring

JOYCE LEE Seoul, July 10

SAMSUNG ELECTRONICS UNVEILED its latest foldable smartphones on Wednesday, making its priciest flagship model lighter and slimmer and bolstering AI functions as it challenges Apple's dominance in the premium market.

Samsung is also offering more sophisticated health monitoring functions to drive new demand for accessories such as its smartwatch, as well as a new ring for easy health monitoring and screen control.

The world's largest smartphone maker pioneered the foldable segment in 2019, but Wednesday's launch is crucial as Samsung's foldable phone shipment share fell from 81% in 2022 to 63% in 2023 with competitors surging into the



The clamshell Galaxy Z Flip 6 has a longer battery life and higher resolution camera. **BLOOMBERG**

market, according to data provider Canalys.

In response, Samsung made the wide Galaxy Z Fold 6 its lightest and slimmest ever to attract customers. The clamshell Galaxy Z Flip 6 has a longer battery life, higher resolution camera and a new

vapour chamber to keep the phone cooler, reducing pain points discovered through customer interviews. The company on Wednesday priced the Z Flip 6 at \$1,099.99, and the Z Fold 6 to start at \$1,899.99, hiking prices by just \$100 versus last year's model. **REUTERS**

PNGS GARGI FASHION JEWELLERY LIMITED

(CIN - L36100PN2009PLC133691)

Formerly known as PNGS Gargi Fashion Jewellery Private Limited (from 21/09/2022 to 1/11/2022).

P. N. Gadgil & Sons Gargi Costume Jewellery Private Limited (from 22/09/2021 to 20/09/2022) &

Regd. Office: Plot No.8A, Sr. No.37/1 and 37/2, Opposite Maruti Service Centre, Sinhgad Road, Wadgaon Khurd, Nanded, Pune, Haveli, Maharashtra, India, 411041

From the Promoters of



Gold | Silver | Diamonds

Email Id: investor@gargibypng.com website: www.gargibypng.com

Phone No. - +91 020 2991 1980 Fax No. - 020 2991 1982



NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING

The Extra-Ordinary General Meeting ("EGM") of PNGS Gargi Fashion Jewellery Limited ("the Company") will be held on Friday, 2nd August, 2024 at 12:00 p.m. IST through Video Conferencing ("VC") /Other Audio-Visual Means ("OAVM") pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 02/2021 dated January 13, 2021, 21/2021 dated December 14, 2021, 02/2022 dated May 5, 2022 and 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/DDHS/P/CIR/P/2022/0063 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 respectively, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and various other circulars issued from time to time, to transact the special businesses as set out in the Notice convening EGM.

Electronic copy of the Notice convening EGM, containing among others, procedures and instructions for e-voting will be sent, in due course, to those members whose e-mail ID is registered with the Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited ("RTA")/ Depositories as on the cut-off date, i.e. 26th July, 2024. Only those members shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting through e-voting during the EGM.

Members who have not registered e-mail address, are requested to register the same at the earliest by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent viz, Bigshare Services Private Limited, with details by sending e-mail to investor@bigshareonline.com or by updating the same with their Depository Participants (DP's).

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the Company is providing facility to its members, to cast their vote electronically ("remote e-voting") on all the resolutions as set forth in the Notice of EGM.

The instructions for joining the EGM through VC/OAVM and the process of e-voting (including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting), will form part of the notice of EGM.

Notice convening the EGM will also be available on the websites of the Company https://www.gargibypng.com/ and of the stock exchange viz. BSE at https://www.bseindia.com/

For PNGS Gargi Fashion Jewellery Limited
Sd/-
Neha Boid
Company Secretary & Compliance Officer
ACS-54111

Date: 11th July, 2024
Place: Pune

KAMDHENU LIMITED
CIN:L27101HR1994PLC092205
Regd. Office: 2nd Floor, Tower A, Building No. 9, DLF Cyber City, Phase-III, Gurugram (Haryana)-122002
Ph.: 91-124-4604500 Email: cs@kamdhenulimited.com Website: www.kamdhenulimited.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS
TRANSFER OF EQUITY SHARES HELD IN KAMDHENU LIMITED ('THE COMPANY') TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

Notice is hereby given that pursuant to the provisions of the Section 124(6) of the Companies Act, 2013, read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (as amended from time to time) and other applicable rules, notifications and circulars, if any, the shares in respect of which the dividend remains unpaid/unclaimed for a period of seven consecutive years are required to be transferred to the Demat Account of the IEPF Authority. Pursuant to the said rules the dividend declared for the financial year 2016-17, which remained unclaimed for a period of seven consecutive years will be transferred to IEPF on or before 28th October, 2024. The corresponding shares on which the dividends remained unclaimed for seven consecutive years will also be transferred to IEPF.

Notice is being sent to shareholders whose dividend is lying unclaimed for seven consecutive years and whose shares are liable to be transferred to IEPF. The Company has uploaded full details containing names, Folio No. / DP-ID - client-ID of such shareholders in this respect on its website at www.kamdhenulimited.com. The shareholders of the Company who have not encashed their dividend since financial year 2016-17 are being given an opportunity, as per the prescribed rules, for claiming their unclaimed dividend by making a written application under physical signature(s) to the Company at the Registered Office of the Company or to M/s. Kfin Technologies Limited, Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company.

In case the dividend is not claimed by the concerned shareholders by 14th October, 2024, the company shall proceed to transfer such dividend and shares to IEPF authority without further notice in the following manner:

- In case of Equity Shares held In Physical form:** New share certificate(s) will be issued and the concerned depository shall convert the new share certificate(s) into Demat form and shall transfer the shares in favour of the IEPF Demat Account. The original share certificate(s) registered in the shareholders' names will stand automatically cancelled and deemed non-negotiable.
- In case of Equity Shares held In Demat form:** Concerned depository will give effect to the transfer of the equity shares liable to be transferred in favour of the IEPF Demat Account by way of corporate action.

The shareholders may please note that unclaimed / unpaid dividend and equity shares transferred to the IEPF can be claimed from the IEPF Authority by making an online application in the prescribed Form IEPF-5 (available on the website www.iepf.gov.in) and thereafter sending a duly signed physical copy of the same along with the requisite documents enumerated in Form IEPF-5 to the Nodal Officer at the registered office address of the Company for verification of the claim. **Please note that no claim shall lie against the company in respect of unclaimed dividend and equity shares transferred to IEPF.**

For any queries on the above matter, shareholders are requested to contact company's Registrar and Shares Transfers Agent, Mr. Suresh Babu D, Manager at Kfin Technologies Limited, Selenium Building, Tower-B, Plot Nos. 31 & 32, Financial District Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500032, Tel: +91-40-67161517, email id: einward.ris@kfin.tech.com.

For Kamdhenu Limited,
Sd/-
Khem Chand
Company Secretary & Compliance Officer

Date: 10.07.2024
Place : Gurugram

IIHMR UNIVERSITY
JAIPUR
Pioneering in Future-Ready Education

Admission Open 2024

IIHMR University, Jaipur, is the destination for learning and demonstrating the impact of critical skills that improve the effectiveness and efficiency of the most significant and fast-growing sectors - Health and Development - through an innovative learning ecosystem. Our collaborations with universities and organizations empower us to keep pace with our substantial growth. Through learner-led, student-centric, industry-focused, high-quality course content, students are inspired to innovate and advance their learning with peers.

Programmes Offered
Our programmes are dynamically responding to the evolving global landscape. Students are equipped with the most sought-after critical skills for decision-making including leadership, management, data-science, and tech skills.

- MBA (Hospital and Health Management)**
- MBA (Pharmaceutical Management)**
- MBA (Healthcare Analytics)**
- MBA (Development Management)**

with Specialisation in:
CSR & ESG Management and Micro and Small Business Management
Master of Public Health (Implementation Science)

To know more about admissions
+91-9145989952, +91-9358893199, +91-9358893198, +91-9358821088, +91-9001919777
admissions@iihmr.edu.in www.iihmr.edu.in 1, Prabhu Dayal Marg, Sangar Airport, Jaipur-302029, Rajasthan, India

